



भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय

(कला व वाणिज्य)

(अचलपूर कॅम्प) परतवाडा जि. अमरावती (महाराष्ट्र)

योगशास्त्र विभाग

वार्षिक अहवाल - 2016-17

आजच्या वर्तमान काळात शिक्षणामधून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, आध्यत्मिक अशाप्रकारचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. हा उद्देश्य लक्षात घेवूनच सत्र 2016-17 मध्ये योगशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेले कार्यक्रम आणि प्राप्त केलेल्या उपलब्ध्याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :-

- योगशास्त्र विभागामध्ये शैक्षणिक वेळापत्रक 2016-17 नुसार बी.ए. भाग-1,2,3 आणि एम.ए भाग-1,2 वर्गांच्या नियमितपणे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक तासिका घेण्यात आल्या
- योगशास्त्र आणि शारीरिक शिक्षण विभागाद्वारे 21 जून 2016 ला 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. उमेकर, प्रमुख वक्ते ब्रम्हकुमार अविनाशजी, ब्रम्हकुमारी संगीता.ब्रहनजी, पतिंगे मॉडम होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. एस. भागवत (शारीरिक शिक्षण विभागप्रमुख) आणि योग प्रात्यक्षिक सत्र प्रा. एन. ए. बुराडे (योगविभाग प्रमुख) तसेच आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद गारोडे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
- योगशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी 13 सप्टेंबर 2016 ला 'पातंजली योगाचे महत्व' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर व्याख्यान देण्यासाठी प्रा. विजय मते (डॉ. पं. दे. योग महाविद्यालय, चांदूर बाजार) यांना बोलावण्यात आले होते. या व्याख्यानाला प्रा. एन. बुराडे (विभागप्रमुख) आणि एम.ए योगशास्त्राचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
- योगशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी 26 डिसेंबर 2016 ला 'तान व्यवस्थापनेसाठी योग' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर व्याख्यान देण्यासाठी प्रा. नितिन काळे (डी. सी. पी. ई. महाविद्यालय, अमरावती) यांना बोलावण्यात आले होते. या व्याख्यानाला प्रा. एन. बुराडे (विभागप्रमुख) आणि एम.ए योगशास्त्राचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
- 'योग आणि ध्यान' या योजनेनुसार 30 ऑक्टोबर 2016 ते 12 नोव्हेंबर 2016 पर्यंत महाविद्यालयातील इतर शाखा/विभागातील अंतिम वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग प्रात्यक्षिक वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गाचा कालावधी दोन आठवडे असून हे प्रात्यक्षिक वर्ग हिवाळी अवकाशामध्ये प्रा. एन. ए. बुराडे यांनी घेतले.
- योगशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृष्टीने बी.ए भाग-1,2,3 आणि एम.ए भाग-1,2 योगशास्त्र या वर्गामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
- योगशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून बी.ए भाग-1,2,3 आणि एम.ए भाग-1,2 योगशास्त्र या वर्गामध्ये गटचर्चा घेण्यात आली.

- योगशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना शिकविल्यानंतर विषयाचे किती ज्ञान झाले हे पडताळून पाहण्यासाठी शैक्षणिक वेळापत्रकातील तारखेनुसार बी.ए. भाग-1,2,3 आणि एम.ए भाग-1,2 वर्गांच्या घटक चाचण्या घेण्यात आल्या.
- योगशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वेळापत्रकानुसार बी.ए. भाग-1,2,3 आणि एम.ए भाग-1,2 वर्गांच्या अभ्यासक्रमानुसार अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी गृहपाठ देण्यात आले.
- योगशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ अंतर्गत डिसेंबर 2016 मध्ये संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन योग स्पर्धेत भाग घेवून उत्कृष्ट कामगिरी पार पाडत महिला संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. तृतीय स्थान प्राप्त महिला संघ - 1) कु. अंजु वाटाणे 2) कु. पुजा पांडे ३) कु. यास्मिन शाह 4) कु. शुभांगी वाकोडे 5) कु. काजल धिकार 6) कु. प्रगती माकोडे
- सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन योग स्पर्धेत कु. अंजु वाटाणे (बी.ए भाग-3), कु. पुजा पांडे (एम.ए भाग-1 योगशास्त्र) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कलर कोट प्राप्त केला.
- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योग स्पर्धा कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र, हरियाणा येथे दिनांक 09-05-2017 ला संपन्न झालेल्या स्पर्धेत कु. अंजु वाटाणे, कु. पुजा पांडे यांनी सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ महिला योग संघाचे प्रतिनिधित्व केले.
- योगशास्त्र विभागातील विद्यार्थी सं. गा. बा. अमरावती विद्यापीठाच्या झालेल्या उन्हाळी-2016 परीक्षेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये कु. भाग्यश्री ढोबळे - प्रथम मेरीट (एम.ए योगशास्त्र) चि. गौरव काडगाळे - द्वितीय मेरीट (एम.ए योगशास्त्र) आले आहेत.



(प्रा. एन. ए. बुराडे)
योगशास्त्र विभाग प्रमुख
बी. एस. पाटील. महाविद्यालय, परतवाडा